

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांक: जजीमि-२०१९/प्र.क्र.१३८/पापु १० (०७)
सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,
क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई
तारीख: ११ फेब्रुवारी, २०२१

वाचा-

शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजमि २०१९/ प्र.क्र.१३८/ पापु १० (०७),
दि.०४.०९.२०२०

शासन शुद्धिपत्रक-

संदर्भिय शासन निर्णयान्वये राज्यात जल जीवन मिशन राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.६.२.१ व ६.२.२ मध्ये जिल्हाधिकारी यांच्यास्तरावरील समिती व पालकमंत्री यांच्या स्तरावरील समिती खालीलप्रमाणे असतील.

अ) जिल्हाधिकारी यांच्यास्तरावरील समिती-

- १) जिल्हाधिकारी - अध्यक्ष
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी - सह अध्यक्ष
- ३) जिल्हा आरोग्य अधिकारी - सदस्य
- ४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक)- सदस्य
- ५) प्रकल्प संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प- सदस्य
- ६) अधिक्षक अभियंता/ कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग- सदस्य
- ७) अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग - सदस्य
- ८) उप वन संरक्षक- सदस्य
- ९) जिल्हा माहिती अधिकारी - सदस्य
- १०) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण - सदस्य
- ११) वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा प्रमुख - सदस्य
- १२) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) तथा प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष - सदस्य
- १३) कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु. वि., जिल्हा परिषद - सदस्य सचिव

ब) मा.पालकमंत्री यांच्यास्तरावरील समिती-

- १) मा.जिल्हा पालकमंत्री- अध्यक्ष
- २) जिल्ह्यातील मा.मंत्री (सर्व) - सदस्य
- ३) जिल्हा मा.खासदार - सदस्य
- ४) मा.पालकमंत्री यांनी नेमलेले जिल्ह्यातील ३ मा.आमदार- सदस्य
- ५) मा. जिल्हा परिषद अध्यक्ष - सदस्य
- ६) जिल्हाधिकारी - सदस्य
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी - सदस्य सचिव

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२१११६५५५५४५२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सरोज देशपांडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचे उपसचिव मंत्रालय मुंबई .
३. मा. मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा.विरोधी पक्षनेता विधानसभा/ विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवलाय, मंत्रालय, मुंबई.
५. मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व), विधीमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
६. विभागीय आयुक्त, कोकण विभाग/ औरंगाबाद विभाग/ पुणे विभाग/नाशिक विभाग/ अमरावती विभाग/नागपूर विभाग
७. मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई.
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

९. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
१०. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व).
११. मुख्य अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
१२. प्रादेशिक उप संचालक (सर्व), भूजल व विकास यंत्रणा.
१३. अधीक्षक अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
१५. कार्यकारी अभियंता (सर्व), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
१६. कार्यकारी अभियंता (सर्व), ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषदा.
१७. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (सर्व)
१८. पाणी पुरवठा विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने, मंत्रालय, मुंबई.
१९. निवडनस्ती (कार्यासन पापु-१०), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.